

लिपिक व सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर  
प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी  
पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणारी  
विभागीय परीक्षा तसेच सरळसेवेने नियुक्त  
झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांची विभागीय  
परीक्षा यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या  
पर्यवेक्षक, समवेक्षक आणि चतुर्थश्रेणी  
कर्मचारी वर्ग यांना सुधारित दराने मानधन  
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक परीक्षा-१०९२/(प्र.क्र.३३-९२)/१७,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १५ फेब्रुवारी, १९९३.

पहा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक परीक्षा-१०८९/११२६/(प्र.२६-८९)/१७,  
दिनांक २२.११.१९८९.  
शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. परीक्षा-१०८९/११२६/(प्र.क्र.२६-८९)/१७,  
दिनांक १३.३.१९९०.

**निर्णय :-**

मंत्रालयीन विभागातील लिपिक व सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेसाठी,  
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी व सरळसेवेने नियुक्त  
झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसाठी नेमण्यात येणारे पर्यवेक्षक, समवेक्षक व  
चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग यांना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दरात सुधारणा करण्याची बाब  
शासनाच्या विचाराधीन होती. शासन आता त्याबाबत आदेश देत आहे की, यापूर्वी काढण्यात  
आलेल्या आदेशामध्ये बदल करून खालीलप्रमाणे सुधारित दराने मानधन देण्यात यावे :-

अ.क्र.	पदनाम	सध्याचे दर	सुधारित दर
१.	पर्यवेक्षक	रु.४०/- प्रति सत्र	रु.४५/- प्रति सत्र
२.	समवेक्षक	रु.२५/- प्रति सत्र	रु.३०/- प्रति सत्र
३.	चतुर्थश्रेणी कर्मचारी	रु.१२.५०/- प्रति सत्र	रु.१५/- प्रति सत्र

२. मानधनाचे सुधारित दर सन १९९३ पासून यापुढे घेण्यात येणाऱ्या परीक्षेपासून अंमलात येतील.

३. मानधनावरील होणारा खर्च "२०५२-सचिवालयीन सर्वसाधारण सेवा (०९०) सचिवालय (१) सामान्य प्रशासन विभाग, मागणी क्र.अ-७, कार्यालयीन खर्च, संगणक संकेतांक २०५२००२५" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वर्षाकरिता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४३६८ /९२ /सेवा-९, दिनांक ४.२.१९९३ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

( य.कि.चौधरी )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
२. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
५. वित्त विभाग सेवा-९,
६. सामान्य प्रशासन विभाग/का.क्र.१९,२५,२६,
७. निवड नस्ती.